

RICHIRICH INVENTURES LIMITED

CIN-L65990MH1986PLC039163

A-1 Ground Floor Emperor Court Church View Yashwant Nagar Vakola Santacruz East Mumbai-400055

022-79664656 website: www.richirichinventures.com email: richagro@yahoo.co.in

February 6, 2021

To,
The Manager (Listing),
BSE Limited,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001
Ph: 022 2272 1233/34
Fax: 022 2272 3719

Sub: Newspaper Advertisement of Unaudited Financial Results of the Company for the Quarter Ended December 31, 2020.

Ref: Scrip Code – 519230

Dear Sir/Madam,

In continuation of the letter dated January 27, 2021, please find enclosed Newspaper cutting published today i.e., Saturday, February 6, 2021 with respect to Unaudited Financial Results of the Company for the Quarter Ended December 31, 2020 in:

- a) Business Standard (English)
- b) The Global Times (Marathi)

Kindly acknowledge the receipt and take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR RICHIRICH INVENTURES LTD


Anchal Chopra

Company Secretary and Compliance Officer

Date: 06/02/2021

Place: Mumbai

Encl: a/a

BANSWARA SYNTAX LIMITED
CIN - L24302RJ1976PLC001684
Regd. Office: Industrial Area, Dahod Road, P.B. No. 21, Banswara (Raj.)-327001
Ph. No.: 02962-240690, 257679 - 681, Fax: 02962-240692
Website: www.banswarasyntax.com, Email: secretarial@banswarasyntax.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 13th February, 2021 at 12.00 Noon at Registered Office of the Company inter alia to approve the Unaudited Financial Results for the Quarter/nine months ended on 31st December, 2020, if any. This information is available under the "Investor section of the company's website i.e. www.banswarasyntax.com and also websites of BSE Ltd. (<http://www.bseindia.com>) and National Stock Exchange of India Ltd. (<http://www.nseindia.com>).

By order of the Board
Banswara Syntax Ltd.
Sd/-
H.P. Kharwal
Company Secretary

Place : Banswara
Date : 5th February, 2021

कार्यालय नगर पालिक निगम, बिलासपुर (छ.ग.)
ई-निविदा विज्ञापन (तृतीय निविदा)

क्र. 113/न.पा.नि./योजना/2020-21 विलासपुर विनांक 04/02/2021

एकीकृत प्रगतीय प्रणाली अंतर्गत सक्षम श्रेणी में प्रकीकृत ठेकेदारों से निम्नलिखित कार्य हेतु ऑनलाईन (Online) निविदा आमंत्रित की जाती है :-

क्र. सिरका नं.	कार्य का विवरण	प्राक्कलन राशि (लाख रु. में)	निविदा दाखल करने की अंतिम तिथि
1. 71313	जोन क्र 01, 06 एवं 07 के विभिन्न स्थानों पर 06 नम कम्पोस्ट रोड निर्माण कार्य।	105.18	16/02/2021

उपरोक्त कार्य की निविदा की सामान्य शर्तें, घोहर शर्तें, विस्तृत निविदा विज्ञापन, निविदा दस्तावेज एवं अन्य जानकारी ई-प्रोक्वोरमेंट वेब पोर्टल <https://eproc.cgstate.gov.in> से विनांक 06/02/2021 सायंकाल 5:30 से प्राय की जा सकती है।

कार्यालय अधिका
न.पा.नि., बिलासपुर (छ.ग.)

Green City, Clean City, Dream City.

Prakash Steelage Limited
CIN: L27106MH1991PLC061595
Regd. Office: 101, 1st Floor, Shatrughan Apartment, 28, Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai - 400 004
Email: cs@prakashsteelage.com Website: www.prakashsteelage.com
Tel. No.: 022 66134500 Fax No.: 022 66134599

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to Regulation 29 and 33 read with Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday, the 12th day of February, 2021** at the Registered Office of the Company, inter alia, to consider, approve and to take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020.

The above information is available on the website of the Company (www.prakashsteelage.com) and also on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

For Prakash Steelage Limited
Sd/-
Prakash C. Kanugo
Chairman & Managing Director
DIN: 00286366

Place: Mumbai
Date: 05.02.2021

AURANGABAD SMART CITY DEVELOPMENT CORPORATION LIMITED (ASCDCL)
REQUEST FOR PROPOSAL

Aurangabad Smart City Development Corporation Ltd. (ASCDCL) invites national/international firms possessing relevant capabilities to respond to this RFP for the following

Sr.No	RFP Name	Tender Reference No / Tender ID No.
1.	Integrated Municipal E-commerce System (I-MEGS) for Aurangabad Municipal Corporation	2020_ASCDC_831568_2
2.	Development of Smart City Bus Depot	2020/ASCDCL/83

The tender document can be downloaded from <https://www.mahatenders.gov.in>.

Sd/-
Chief Executive Officer
Aurangabad Smart City Development Corporation Limited

MAHINDRA & MAHINDRA LIMITED
Registered Office : Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001.
Tel: +91 22 22021031, Fax: +91 22 22875485, Website: www.mahindra.com,
Email: group.communications@mahindra.com, CIN L65990MH1945PLC004558

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2020 Rs. in Crores

Particulars	Standalone		Consolidated			
	Quarter ended		Quarter ended		Quarter ended	
	31 st Dec 2020	31 st Dec 2019	31 st Dec 2020	31 st Dec 2019	31 st Dec 2020	31 st Dec 2019
Total income from operations	14,215.90	12,345.29	31,528.54	21,625.95	19,430.29	52,821.80
Net Profit for the period from continuing operations (before tax and exceptional items)	2,176.64	1,279.63	3,857.13	1,831.80	1,803.45	4,207.46
Net Profit for the period from continuing operations (before tax and after exceptional items)	485.16	679.07	1,080.52	1,685.51	1,794.12	3,370.04
Net Profit for the period from continuing operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	30.93	306.55	220.22	1,268.23	891.54	1,833.92
Net Profit for the period from discontinued operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	-	-	-	(563.84)	(691.60)	(1,091.59)
Net Profit for the period from continuing and discontinued operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	30.93	306.55	220.22	704.39	199.94	742.33
Total Comprehensive Income for the period from continuing and discontinued operations (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax), attributable to the owners of the Company)	41.51	300.28	262.44	811.47	284.66	1,026.58
Equity Share Capital	597.15	596.31	597.15	554.91	554.07	554.91
Earnings Per Share for continuing operations (not annualised) (Face Value Rs. 5/- per share)	0.26	2.57	1.84	11.43	8.05	16.53
Diluted:	0.26	2.56	1.84	11.36	8.02	16.39
Earnings Per Share for continuing and discontinued operations (not annualised) (Face Value Rs. 5/- per share)	0.26	2.57	1.84	6.35	1.80	6.69
Diluted:	0.26	2.56	1.84	6.30	1.79	6.59

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.mahindra.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
2. Previous period's figures have been regrouped/reclassified wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors
Anand G. Mahindra
Executive Chairman

Date: 5th February, 2021
Place: Mumbai

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:-

Name of the Borrower (s)/ Guarantor (s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
Mr. Aneel Sharma, Mrs. Neeru A Sharma, (Prospect No. 780673, 853440, 79711)	28-Jan-2021 Prospect No. 780673 Rs.30,50,108/- (Rupees Thirty Lakh Fifty Thousand One Hundred Eighty Only) Prospect No.853440 Rs.7,53,002/- (Rupees Seven Lakh Fifty Three Thousand Two Only) Prospect No.79711 Rs.4,72,214/- (Rupees Four Lakh Seventy Two Thousand Two Hundred Fourteen Only)	All that piece and parcel of the property being: Flat No.303, Measuring 414 Sq. Ft. 3Rd Floor, Building No.02 Gokul Garden Chsl, Nr.Ramdev Mhatre Bunglow Thakur Complex, Kandivali E, Kandivali, Mumbai, 400101, Maharashtra, India
Mr. Paresch Bachubhai Maru, Mrs. Jignaben Paresch Maru, Mr. Dilip Bachubhai Maru, Mrs. Bhavnaben D Maru, Anand Enterprises, (Prospect No. 803057, 831541)	01-Feb-2021 Prospect No. 803057 Rs.52,40,560/- (Rupees Fifty Two Lakh Forty Thousand Five Hundred Sixty Only) Prospect No.831541 Rs.2,87,382/- (Rupees Two Lakh Eighty Seven Thousand Three Hundred Eighty Two Only)	All that piece and parcel of the property being: FLAT NO. A, 3007, OMKAR SIGNATE, MALAD EAST, MUMBAI, 400097, MAHARASHTRA, INDIA
Mr. Paresch Bachubhai Maru, Mrs. Jignaben Paresch Maru, Mr. Dilip Bachubhai Maru, Mrs. Bhavnaben D Maru, Anand Enterprises, (Prospect No. 803058, 831544)	01-Feb-2021 Prospect No. 803058 Rs.52,42,114/- (Rupees Fifty Two Lakh Forty Two Thousand One Hundred Fourteen Only) Prospect No. 831544 Rs.3,74,218/- (Rupees Three Lakh Seventy Four Thousand Two Hundred Eighteen Only)	All that piece and parcel of the property being: FLAT NO. A, 3307, OMKAR SIGNATE, MALAD EAST, MUMBAI, 400097, MAHARASHTRA, INDIA
Mr. Prakash Rajaram Tamhankar, Mrs.Priti Prakash Tamhankar (Prospect No. 840323)	02-Feb-2021 Rs.28,94,134/- (Rupees Twenty Eight Lakh Ninety Four Thousand One Hundred Thirty Four Only)	All that piece and parcel of the property being: Flat No-303, 3Rd Floor Wing A-3, A Type, Navkar City Phase-1, Juchandra, Naigaon East, Palghar, 401208, Maharashtra, India
Mr. VIKAS KANTILAL VYAS, Mrs.MEERA VIKAS VYAS, (Prospect No. 831096)	02-Feb-2021 Rs.83,46,109/- (Rupees Eighty Three Lakh Forty Six Thousand One Hundred Nine Only)	All that piece and parcel of the property being: Flat No 601, 6th Floor, Radhakumj CHS, Pestom Sagar, Road No 4, Chembur East, Mumbai, 400089, Maharashtra, INDIA
Mr. Shaileendra, Mrs. Darshana Durgasing Yadav, Mrs. Sangeeta Kulshrestha (Prospect No. 926612)	02-Feb-2021 Rs.12,19,611/- (Rupees Twelve Lakh Nineteen Thousand Six Hundred Eleven Only)	All that piece and parcel of the property being: Flat No.404, Floor No.4, Wing A, ad measuring 26.13 sq.mtrs, Fls Tulip A,S, No-831/2 Pt Plot No-15, 16 At Village - Mahim, Off. Mahim - Palghar Road, Palghar Dist, MH
Mrs. DEEPIKA SHAIKESH RAWAT, Mr. SHAIKESH JAGDISH RAWAT, (Prospect No. 869898, 922383)	02-Feb-2021 Prospect No. 869898 Rs.17,25,100/- (Rupees Seventeen Lakh Twenty Five Thousand One Hundred Only) Prospect No. 922383 Rs.1,90,306/- (Rupees One Lakh Ninety Thousand Three Hundred Six Only)	All that piece and parcel of the property being: FLAT NO-34C, SIDDHANT CHSL, JANTA RD, BHAYANDER WEST, THANE, 401101, Maharashtra, INDIA

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act. and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: IIFL Home, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604/Or Branch Office:- BM6238>306-310, 3rd Floor, Parkkh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hotel, Virar (West) - 401303/Or Corporate Office : IIFL Tower, Plot No.98, Udyog Vihar Phase-IV Gurugram, Haryana.
Place: Thane, Palghar, Mumbai, Date: 06-02-2021 For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

Royal Park Co-op. Housing Society Ltd.,
Building No.2 A, Ground Floor, Royal Park, Station Road, Kanjur Marg (E), Mumbai. 400042.
DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that above Society has applied for rectification of deed of Assignment order of following properties passes on 14/02/2014 by this authority in favour of applicant society under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction sale, management & Transfer) Act, 1963. The hearing in this matter has been kept before me on 23/02/2021 at 03.30 pm at the office of this authority.

(1) M/s. Rockline Construction Co. Raj Bahadur Building, 28, Bombay Samachar Marg, 1st floor, Mumbai - 400023 (2) Sir Mohd. Yusuf Khot (3) Ramprasad Gupta (4) Vadharam Gupta C/o - M/s. Rockline Construction Co. Raj Bahadur Building, 28, Bombay Samachar Marg, 1st floor, Mumbai- 400023 (5) Snail Spanners India and Tools Ltd. (Address not known) and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF PROPERTY : Building No.2 A, Ground Floor, Royal Park, Station Road, Kanjur Marg (E), Mumbai - 400042.

Survey No.	Hissa No.	Plat No.	C.T.S. No.	Claimed Area
---	--	C-1	1016/5 (C.S.O. Mulund)	11424.80 Sq.mtr.

Ref No. MUMDDR(2)/Notice/367/2021
Place : Koka Bhavan,
Competent Authority & District Dy. Registrar,
Room No. 201, Konkna Bhavan, CBD
Belapur, Navi Mumbai, 400614.
Date : 04/02/2021 | Tel : 022-27574965
Email : ddr2coopmumbai@gmail.com

Sd/- Pratap Patil
Competent Authority & District Dy. Registrar. Co-op. Societies (2) East Suburban, Mumbai

RKEC PROJECTS LIMITED
CIN:45200AP2005PLC045795
Reg. Office-10-12-1, 3rd floor, Rednam Alcazar, Rednam Gardens, Opp SBI Main Branch, Visakhapatnam - 530002, AP
Contact: 0891-2574517
Email: info@rkecprojects.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 & read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulations 2015, a meeting of Board of Directors of RKEC Projects Limited is scheduled to be held on Friday, 12th Feb 2021 at registered office to consider and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended on 31 Dec 2020 beside other matters. This information is also available on Company's website www.rkecprojects.com and also on the website of Stock Exchange viz. National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com

By order of the Board of Directors
For RKEC Projects Limited
Sd/- Deepika Rathi
Company Secretary
Place : Visakhapatnam
Date : 5th February 2021

HP COTTON TEXTILE MILLS LTD
H.P. Cotton Textile Mills Ltd.
Regd Off: 15th K.M. Stone, Delhi Road, VPO Mayar Hisar - 125444
Phone: +91 (0)11 41540471
Fax: +91 (0)11 49073410
CIN : L18101HR1981PLC012274
Website: www.hpthreads.com

NOTICE

Notice is hereby given that, in terms of Regulation 29 read with regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, the 13th day of February, 2021 through Video Conferencing, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the Quarter and nine months ended December 31, 2020. The said information is also available on the website of Company i.e. www.hpthreads.com as well as website of Stock Exchange i.e. www.bseindia.com.

By order of the Board
for H.P. Cotton Textile Mills Ltd.
Shubham Jain
Company Secretary & Compliance Officer

New Delhi
5.02.2021

JANA SMALL FINANCE BANK
(A scheduled commercial bank)

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No. 10/1,11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. Branch Office: Plot No. 20, Ground Floor, Opp. Padole Hospital, Ring Road, Deendayal Nagar, Trimurti Nagar, Nagpur-440022.

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF SARFAESI ACT, 2002.

Whereas you the below mentioned Borrower's, Co-Borrower's, Guarantor's and Mortgagees have availed loans from Jana Small Finance Bank Limited, by mortgaging your immovable properties. Consequently to default committed by you all, your loan account has been classified as Non performing Asset, whereas Jana Small Finance Bank Limited being a secured creditor under the Act, and in exercise of the powers conferred under section 13(2) of the said Act read with Rule 2 of Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand notice calling upon the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagees as mentioned in column No.2 to repay the amount mentioned in the notices with future interest thereon within 60 days from the date of notice, but the notices could not be served on some of them for various reasons.

Sr. No.	Name of Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagee	Loan Account No. & Loan Amount	Details of the Security to be enforced	Date of NPA & Demand Notice date	Amount Due in Rs. / as on
1	1) M/s. Gulshanshree Xerox and General Store Represented by its Proprietor Mrs. Prabhabei Narendra Puri, 2) Mrs. Prabhabei Narendra Puri, 3) Mr. Narendra Gulab Puri.	30338850000171	Part-A - Movable Asset Details All Raw materials and stock in the books of account and receivables and book debts of the business premises of the company Part-B - Immovable property All that piece and parcel of NIT Lease Hold land bearing House No. 916/C/1, T.S.No. 05, total admeasuring 297.50 Sq. Ft. (27.63 Sq. Mtr), In the Panchpaoli Housing Accommodation Scheme of NIT, being part of entire land bearing Khasra No. 66 & 65 (Part), Ward No. 46, City Survey No. 3362, situated at Thakkar Gram, Panchpaoli, Mouza Hansapuri, within the limits of Nagpur Municipal Corporation & Nagpur Improvement Trust, Telsli Nagpur (Urban) and District Nagpur. Bounded by:- East by - Land, West by - Road, North by - T.S. No.6 and South by - Lane.	02-12-2017 & 18-01-2021	Rs. 3,27,425.83/- (Rupees Three Lakh Twenty Seven Thousand Four Hundred Twenty Five and Eighty Three Paise Only) as on 12-01-2021

Notice is therefore given to the Borrower/ Co-Borrower/ Guarantor & Mortgagee as mentioned in Column No.2, calling upon them to make payment of the aggregate amount as shown in column No.6, against all the respective Borrower/ Co-Borrower within 60 days of Publication of this notice as the said amount is found payable in relation to the respective loan account as on the date shown in Column No. 6. It is made clear that if the aggregate amount together with future interest and other amounts which may become payable till the date of payment, is not paid, Jana Small Finance Bank Limited shall be constrained to take appropriate action for enforcement of security interest upon properties as described in Column No. 4. Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to Jana Small Finance Bank Limited against the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagees of the said financials under the law, you are further requested to note that as per section 13(13) of the said act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of the secured asset without prior consent of Secured Creditor.

Date: 05.02.2021, Place: Nagpur. Sd/- Authorised Officer, For Jana Small Finance Bank Limited

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/286/2021 Date: - 04/02/2021
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 22 of 2021

Amba Aashish Co-operative Housing Society Limited., CTS No. 2633, S.No.177, Village - Eksar, Daulat Nagar Road No. 10, Borivali (East), Mumbai - 400 066 --- Applicant Versus 1. Smt. Lilabai Velji Maroo, 2. Shri. Hemant Velji Maroo (Alias Prajapati), 3. Shri. Mukesh Velji Maroo (Alias Prajapati), 4. Smt. Kalpana Velji Maroo (Alias Prajapati), Address: Bhavna Sadan, Bunglow No. 20/210, Opp. Society No. 543, Sector 5, Charkop, Kandivali (West), Mumbai, 5. M/s Krishna Developers, Address : B/103, Parijat, L.T.Road, Borivali (West), Mumbai - 400 092 --- Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property. :-

Plot No.	CTS No.	Survey No.	Claimed Area
189	2633 (Village - Eksar)	177	A certificate unilateral deemed conveyance is issued by the Competent Authority in respect of City Survey No. 2633, Plot no.186 admeasuring 442.1 square meters land especially kept aside in the copies of agreement dated 14/12/1990 along with the building at village Eksar, Daulat Nagar Road No. 10, Borivali (East) Mumbai - 400 066 in favour of the Applicant, namely 'Amba Aashish Co-op Housing Society Ltd, CTS No. 2633, Survey No. 177 falling within its jurisdiction.

The hearing in the above case has been fixed on 26/02/2021 at 2.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/284/2021 Date: - 03/02/2021
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 20 of 2021

Viceroy Building Co-operative Housing Society Limited, a registered Co-op. Housing Society having addressat S.N. Dube Road, Kokanipada situated at CTS Nos.2598 & 2603pt, and Survey No.152/6, & 151/5 pt. Village-Dahisar, Dahisar (E), Mumbai-400068, M.S.D. --- Applicant, Versus 1) M/s. Supreme Builders and Developers, Address At: office 17, Dahisar Bahar Chs. Ltd., Near Canara Bank, Behind Computer Station, S.V. Road, Dahisar (East) Mumbai -400068. 1-A) Mr. Malik Mansur Rojani, (Partner) M/s. Supreme Builders and Developers, Address At: office 17, Dahisar Bahar Chs. Ltd., Near Canara Bank Behind Computer Station, S.V. Road, Dahisar (East) Mumbai -400068. (2) A) M/s. Unity Construction Company, B) Shri. Sambhaji Abaji Shingate, C) Shri. Sushil Balaram Shingate, D) Shri. Balaram Prajaji Shingate, (all the partners of Unity Construction and Land Owner/Conveyance Holder) Regd Office- At A/11 Mukhangad, Maratha Colony Road, Dahisar (East), Mumbai-400068. 3-A) Mr. Anthon Jerom Desouza, B) Blaise G Desouza, (Owner as per Revenue Record 7/12) Address: J M J Desouza Squire, Prabhat Colony, 4th Road, Santacruz (East), Mumbai-400055. ... Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property. :-

Claimed Area
Unilateral Conveyance of Bearing Survey No. 152/6 and 151/5 corresponding CTS No. 2598 & 2603 (Society Building CTS No.) Falling in Village Dahisar, Borivali Taluka, Mumbai Suburban District, Mumbai 400 068 admeasuring 1256.10 square meters as per Bldg plan approved by MCGM (Net Plot area) Built up area of the Society is 2110.01 Sq Mtrs. as per Building sanctioned Plan in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 23/02/2021 at 2.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:-

Name of the Borrower(s)/ Guarantor (s)	Demand Notice Date & Amount	Description of secured asset (immovable property)
Mr. Manoj A Tripathi, Mrs.Soni Manoj Tripathi, (Prospect No. 886113)	02-Feb-21 Rs. 24,25,678.00/- (Rupees Twenty Four Lakh Twenty Five Thousand Six Hundred Seventy Eight Only)	All that piece and parcel of the property being : Flat No. 106 First Floor B Wing, Admeasuring 280 Sqft, Gautam Nagar Building No 4 Co-Operative Housing Society Ltd, Jai Ambe Mandir Road, Bhayander West, Thane, Maharashtra-401101

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at Branch Office :IIFL HFL IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604/Or Corporate Office : IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana.
Place: Thane
Date: 06.02.2021 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

RICHIRICH INVENTURES LIMITED
CIN:L65990MH1986PLC039163
Regd Off : A-1 Emperor Court, Ground Floor, Yashwant Nagar, Vokola, Mumbai, Maharashtra, 400055
Tel : (9122) 79654656 email richirich@yashoo.co.in website:www.richirichinventures.com

STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31.12.2020 (Rs. In Lakhs except as stated)

Particulars	Quarter Ended (Un-Audited)		Nine Month Ended (Unaudited)	Year Ende (Audited)
	31/12/2020	31/12/2019		
Total Income from Operations	2.040	4.214	9.839	15.845
Net Profit / (Loss) for the Period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	(1.744)	0.226	(2.367)	(4.613)
Net Profit / (Loss) for the Period after Tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(1.744)	0.226	(2.367)	(4.613)
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(1.744)	0.226	(2.367)	(4.613)
Paid up Equity Share Capital,				
Equity Share of Rs. 5/- Each.	240.000	240.000	240.000	240.000
Earnings per share (Face Value Rs. 5) (Not Annualised)				
Basic	(0.036)	0.005	(0.049)	(0.096)
Diluted	-	-	-	-

Notes:
1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on February 05, 2021.
2. The above is an extract of the detailed format of the standalone financial result for the quarter ended 31st December, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone Financial Result for the quarter ended 31st December, 2020 are available on the stock Exchange website ([www.bseind](http://www.bseindia.com)

